Donear House, Plot No. A-50, Road No. - 1, MIDC., Andheri (E), Mumbai - 400 093. Tel: 022 - 68348100 (Board Line) | Fax: 022 - 68348313 

Donear/SECD/SE/2022/047

November 10, 2022

To,

The Manager, Corporate Relations Department, **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 512519 Symbol: DONEAR

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["Listing Regulations"].

Reg: Newspaper advertisement for Unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended September 30, 2022

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the newspaper advertisement for the Unaudited Financial Results of the Company for the Quarter & Half Year ended September 30, 2022, published today in the The Free Press Journal and Navshakti.

The newspaper advertisements are also available on the website of the Company at www.donear.com.

Please take the above on your record and disseminate the same for the information of Investors.

Thanking You, Yours faithfully,

For Donear Industries Limited

Sachin Gupta **Company Secretary** A35645

**Encl.: As Above** 



#### RESONANCE SPECIALTIES LIMITED

(CIN No. L25209MH1989PLC051993)

REGD. OFFICE: 54-D. Kandivali Industrial Estate, Charkop, Kandivali (West) MUMBAI 400067 Website: www.resonancesl.com TEL: 022 6857 2827, GST No-27AAACA9590Q1ZW, Email: info@resonancesl.com FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

Sr.	Destinatore		Quarter Ende	d	Half Yea	Year Ended	
No.	Particulars	30th September, 2022 Un-Audited	30th June, 2022 Un-Audited	30th September, 2021 Un-Audited	30th September, 2022 Un-Audited	30th September, 2021 Un-Audited	31st March, 2022 Audited
1	Total Income from operations	1,508.93	1,578.49	1,850.23	3,087.42	3,998.65	7,421.66
2	Net Profit / (Loss) for the period ( Before Tax,						
	Exceptional and /or Extra ordinary items	186.32	207.37	439.46	393.69	906.47	1,627.97
3	Net Profit / (Loss) for the period ( Before Tax,						
	after Excepetional and/or Extra ordinary items	186.32	207.37	443.15	393.69	910.16	1,628.72
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax,						
	after Excepetional and /or Extra ordinary items	137.85	151.54	335.28	289.39	685.49	1,235.98
5	Compenhsive income for the period						
	(Comprising profit & loss) for the period( after tax)						
	and other comprehensive income (after tax)	143.67	149.01	345.97	292.68	686.55	1,228.48
6	Equity Share Capital	1,154.40	1,154.40	1,154.40	1,154.40	1,154.40	1,154.40
7	Reserves (Excluding Revaluation reserve as shown						
	in the Audited Balance sheet of the previous year	-	-	-	-	-	3,462.67
8	Earning per Shares (of Rs 10/-each						
	(for continuing and discontinued operations)-						
	(basic & Diluted)	1.24	1.29	3.00	2.54	5.94	10.64

#### Notes:

- The financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
- 2. The above results have been reviewed by the audit committee and thereafter approved by the Board of Directors in their meeting held on 9th November 2022.
- . In accordance with Ind AS-108 "Operating Segments", the company has only one reportable primary business segment i.e. "Chemical Manufacturing". However, the company has secondary geographical segment which is disclosed below as per Ind AS-108.

Information about secondary geographical segments

Particulars	April to September 22	April to September 21
Segment Revenue		
- India	1,261.46	1,160.89
- Outside India	1,825.96	2,837.76
Total	3,087.42	3,998.65

The segment asset and segment capital expenditure attributable to the segment "Outside India" is less than 10% of the respectiv

total assets and total capital expenditure and therefore not disclosed separately The figures for the previous financial period have been regrouped/rearranged wherever necessary.

> By the order of the Board For RESONANCE SPECIALTIES LIMITTED Mr. Charchit Jair

Place: Mumbai Date: 9th November 2022 Whole Time Directo DIN: 09344495

### DONEAR INDUSTRIES LIMITED

Registered Office : Donear House, 8th Floor, Plot No A -50, Road No. 1 MIDC, Andheri (East), Mumbai -400 093 CIN : L99999MH1987PLC042076; Website : www.donear.com; Email Id : investor@donear.com Phone: (022) - 6834 8100; Fax: (022) - 6834 8313

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED **SEPTEMBER 30, 2022** 

	(Rs.in lakhs) (Except EPS)								
Sr.	Particulars	Q	uarter End	ed	Half Ye	ar Ended	Year Ended		
No.	Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
		30-09-2022	30-06-2022	30-09-2021	30-09-2022	30-09-2021	31-03-2022		
1	Total Income from operations (net)	22,711.27	18,060.94	14,333.50	40,772.21	21,693.90	58,170.49		
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,242.83	918.84	504.95	2,161.67	14.97	3,035.54		
3	Net Profit / (Loss) for the period (before tax and after Exceptional and/or Extraordinary items)	1,242.83	918.84	504.95	2,161.67	14.97	3,035.54		
4	Net Profit / (Loss) for the period (after tax and after Exceptional and/or Extraordinary items)	952.81	656.63	382.62	1,609.44	18.29	2,277.16		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	(20.61)	(20.61)	(0.78)	(41.22)	(1.57)	(82.44)		
6	Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 2/- per share)	, ,	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year								
8	Earnings Per Share (Face value Rs. 2/- per share)								
	Basic:	1.83	1.26	0.74	3.10	0.04	4.38		
	Diluted:	1.83	1.26	0.74	3.10	0.04	4.38		

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obiligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2022, are available on the Stock Exchange website (www.bseindia.com/www.nseindia.com) and on the Company's website at www.donear.com The above Unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on
- November 9, 2022. The Statutory Auditor of the Company has carried out Limited Review of aforesaid result. During the current Quarter, the Company has subscribed to 30% Share capital of OCM Flooring Private Limited ('Company') through its Memorandum of Association and Company Incorporated on August 24, 2022. However, the Company has transferred the amount of paid up share capital of Rs. 3 lakhs on October 11, 2022. Thus, Consolidated Unaudited Financial Results for this Quarter has not been prepared.

On behalf of the Board of Directors

Place: Mumbai Date: November 09, 2022 Rajendra V. Agarwal Managing Director DIN No. 00227233

# KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Regd. Off.: 2<sup>nd</sup> Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-400002 Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane Ambawadi, Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788 • CIN: L29110MH1995PLC085738 Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022 (As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

(Rs. in Lakhs except EPS

					•		
0		Quarter	Ended (Sta	ndalone)	Half Yea	r Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	30/09/2022	30/06/2022	30/09/2021	30/09/2022	30/09/2021	31/03/2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total income from Operations	5.10	5.30	4.75	10.40	9.75	19.55
2.	Net Profit / (Loss) for the period (Before \ Tax Exceptional items and / or Extraordinary items)	0.18	0.77	0.56	0.95	1.46	(10.41)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.18	0.77	0.56	0.95	1.46	(172.87)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items and / or Extraordinary items)	0.13	0.58	0.44	0.71	1.13	(172.76)
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.13	0.58	0.44	0.71	1.13	(172.76)
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	-	-	-		-	-
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.000	0.001	0.000	0.001	0.002	-0.362
NO	TES .						

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the second quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).
- The financial results have been preparedin accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
   The above Unaudited Financial Results of the Company for the second quarter and half year ended 30<sup>th</sup>
- September, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 09<sup>th</sup> November, 2022
- The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the second quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2022 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.
- 5. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.

Date: 09-11-2022 Place: Ahmedabad

On behalf of Board of Directors Raghav Agrawal **Director / Chief Financial Officer** DIN: 02264149

For, Kashyap Tele-Medicines Limited



No. Dy.Ch.E/O&M/eT-44/SWD Dt. 07.11.2022

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI						
e-Tender Notice						
Department	Chief Engineer (SWD)					
Sub Department	Deputy Chief Engineer (O&M) SWD					
Subject	eT-44 of 2022-23 (Bid No. : 7200039341) Sub. : Hiring of crane, manpower and provide welding, cutting & lighting arrangement for the inspection of Access Shaft installed on the storm water drains.					
e-Tender Sale	Date: 07.11.2022 from Time: 11.00 Hrs.					
	Date: 16.11.2022 upto Time: 12.00 Hrs.					
Website	https://portal.mcgm.gov.in					
Concerned Officer Name	Shri. V. G. Gotarne Executive Engineer (O&M) Mech. SWD					
Telephone Number (Office)	022-24309817 022-24309472					
Mobile Number	9819766347					
F-mail Address	aeomcity10.swd@mcgm.gov.in					

PRO/1869/ADV/2022-23

Let's together and make Mumbai Malaria free

# PHYSICAL POSSESSION NOTICE

Regd. Office: ICICI Bank Ltd, ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara-390007.
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (E), Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No Plot No -B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 40060

Ex. Eng. (O&M) Mech. SWD

APPENDIX - IV [Rule 8 (1)] POSSESSION NOTICE

The undersigned being the authorized officer of the ICICL Bank Limited under the Securitisation and The undersigned being the authorized officer of the ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of the Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) ("Act") and nexercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules") issued demand notice dated March 19, 2019 calling upon the borrower M/s. Nomad Films Limited ("Borrower/ Mortgagor"), Mr. Junaid Memon ("Guarantor") and Mr. Amitabh Bhattacharya ("Guarantor") and Mrs. Sona Bhattacharya ("Guarantor") to repay the amount mentioned in the demand notice being ₹ 4,64,76,298.10 (Rupees Four Crore Sixty-Four Lakhs Seventy Six Thousand Two Hundred Ninety Eight and Paise Ten Only) being the amount due as on February 28, 2019 with further interest and incidental expenses, costs towards the ICICI Bank Credit Facilities, together with further interest and other charges thereon with effect from March 01, 2019, within 60 days from the date of receit of the said notice. receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/(Mortgagors) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub-section 4 of Section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 4th day of November 2022.

The Borrower and mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited for an amount ₹ 4,64,76,298.10 (Rupees Four Crore Sixty-Four Lakhs Seventy Six Thousand Two Hundred Ninety Eight and Paise Ten Only) towards the ICICI Bank Credit Facilities as on February 28, 2019 and contractual interest thereon along with other charges with effect from March 01, 2019.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Short particulars of immovable properties mortgaged as and by way

of first and exclusive charge I.Exclusive charge on Residential Property at Flat No. 301, adms. 33.75 sq. mtrs. (carpet), on 03rd Floor, ir Wing "A" of the building known as "Poseidon" situated on all that piece or parcel of land adms. 4,010.8 sq. mtrs., or thereabouts bearing CTS No/ 1216/2C of Village: Versova, Taluka: Andheri in the registration district and sub-district of Mumbai City and Mumbai Suburban, situate lying and being Andheri (West), Mumbai.

II. Exclusive charge on Residential Property at Flat No. 302, adms. 57.80 sq. mtrs. (carpet), on 03rd Floor, in Wing "A" of the building known as "Poseidon" situated on all that piece and parcel of land adms. 4,010.8 sq. mtrs., or thereabouts bearing CTS No/ 121612C of Village: Versova, Taluka: Andheri in the registration district and sub-district of Mumbai City and Mumbai Suburban, situate lying and being Andheri (West), Mumbai. together with all the buildings and structures thereon, fixtures, fittings and all plant and machinery attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth, both present and future.

Date: November 10, 2022 Authorized Officer ICICI Bank Limited

#### **GARWARE MARINE INDUSTRIES LIMITED**

Regd. Off.: 102, Buildarch Wisteria, 1st Floor, Ram Maruti Road, Dadar (W), Mumbai - 400 028. CIN: L12235MH1975PLC018481 Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2022. (Rs. in Lacs

	G G	uarter Enue	eu .	nali ie	rear Ended	
Particulars	30-Sep-22 (Unaudited)	30-Jun-22 (Unaudited)	30-Sep-21 (Unaudited)	30-Sep-22 (Unaudited)	30-Sep-21 (Unaudited)	31-Mar-22 (Audited)
Total Income from operations (net)	36.90	32.26	45.71	69.16	84.58	158.92
Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items)	3.52	9.71	18.40	13.23	35.33	1.57
Net Profit / (Loss) for the period before Tax						
(after Exceptional and/or Extraordinary items )	3.52	9.71	18.40	13.23	35.33	1.57
Net Profit / (Loss) for the period after Tax						
(after Exceptional and/or Extraordinary items )	3.52	9.71	18.40	13.23	35.33	1.42
Total Comprehensive income for the period						
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
and other Comprehensive income (after tax)]	241.42	(142.54)	353.06	98.88	430.39	544.18
Equity Share Capital	576.62	576.62	576.62	576.62	576.62	576.62
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown						
n the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-	-	-	542.19
Earning Per Share ( of Rs.10/- each )						
(for Continuing and Discountinued Operations) -						
1. Basic	0.06	0.17	0.32	0.23	0.61	0.02
2. Diluted	0.06	0.17	0.32	0.23	0.61	0.02

The financial results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 9, 2022. The Auditors of the Company have carried out limited review of the unaudited financial results for the guarter and half year ended September 30, 2022. Comparative financials information of the previous quarter have been regrouped and reclassified, wherever necessary, to

correspond to the figures of the current quarter. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 o

the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financia Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and the Company's website (www.garwaremarine.com) for Garware Marine Industries Limited

Place : Mumbai Date: November 9, 2022

S. V. Atre Executive Director

For The Ruby Mills Limited

Half Voor Ended Year Ended

#### THE RUBY MILLS LIMITED

CIN: L17120MH1917PLC000447

Regd. Office: Ruby House, J. K. Sawant Marg, Dadar (W) Mumbai-400 028 Phone No. +91-22-24387800 / 30997800, Fax No. +91-22-24378125,

Email Id: info@rubymills.com, Website: www.rubymills.com UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30<sup>TH</sup> SEPTEMBER 2022

(₹ In lakhs, except for EPS)								
		FOF	THE QUARTER ENI	DED	FOR THE HALI	FOR YEAR ENDED		
Sr. No.	Particulars	Un Audited	Audited					
110.		30 <sup>th</sup> Sept 2022	30 <sup>th</sup> June 2022	30 <sup>th</sup> Sept 2021	30 <sup>th</sup> Sept 2022	30 <sup>th</sup> Sept 2021	31 <sup>st</sup> March 2022	
1	Total Income From Operations	6,209.82	6,263.21	4,583.31	12,473.03	7,250.18	19,989.47	
2	Net Profit / (Loss) from Ordinary Activities after Tax	762.90	972.93	406.52	1,735.83	467.45	3,104.67	
3	Net Profit / (Loss) for the period after Tax (after extra-ordinary items)	762.90	972.93	406.52	1,735.83	467.45	3,104.67	
4	Total Comprehensive Income (after tax)	3.44	(10.10)	(0.45)	(6.66)	15.68	26.86	
5	Equity Share Capital (face Value ₹ 5/-)	1,672.00	836.00	836.00	1,672.00	836.00	836.00	
6	Earning Per share (before & after Extraordinary items) of ₹ 5/- each Basic and Diluted (₹):	2.28	2.91	1.22	5.19	1.40	9.29	

#### Votes :

- 1. The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the same at their meetings held on 8th November, 2022.
- The Financial Results have been reviewed by the Statutory Auditors as required under regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.
- Result for the quarter and half year ended 30th September, 2022 are available on the Bombay Stock Exchange Limite website (URL: www.bseindia.com) and The National Stock Exchange of India Limited website (URL: www.nseindia.com and on the company's website (URL: www.rubymills.com).
- The Board of Directors in its meeting held on 10th August 2022 recommended for issue of One Bonus Shares of ₹ 5/- each for One Share of ₹ 5/- each fully paid up, subject to approval of the shareholders. Pursuant to the approval of sharholders during the guarter the company has alloted bonus shares on 28th September, 2022 resulting into incraese of paid up shar capital from ₹ 8,36,00,000/- (Rs. Eight Crores Thirty Six Lakhs Only) to ₹ 16,72,00,000/- (Rs. Sixteen Crores Seventy Two Lakhs Only). Earning per share has been restated for all comparitive periods presented as per IndAS 33.
- The shareholders in Annual General Meeting held on 23<sup>rd</sup> September, 2022 approved dividend of ₹ 3/- per share amounting
- to  $\ref{5,01,60,000}$  and the same was paid to the shareholders within the due date.

6 Figures for previous year / period have been regrouped wherever necessary.

Bharat M. Shah Place: Mumbai Managing Director Date: 10.11.2022 **DIN**: 00071248

the Company is being scheduled to be held on Saturday, November 14, 2022 at the registered office of the Company, to inter alia, consider, approve and take on record the unaudited standalone financial results of the Company for the quarter ended or September 30, 2022.

> For Stephanotis Finance Limited Suresh Babu Malge DIN: 01481222

07th November, 2022



STEPHANOTIS FINANCE LIMITED

(Formerly known as Vora Constructions Ltd)

3 Ground Floor Durga Chambers Veena Industrial Estate

Off Veera Desai Road, Andheri (W), Mumbai – 400 053 Email ID: voraconstructions@ymail.com (IN: L45200MH1985PLC036089 Website : www.stephanotis.in Tel. No. 022-66929290

Notice of Board Meeting to inter-alia consider and approve unaudited financial results of the Company for the Quarter ended on 30<sup>th</sup> September, 2022 This is to inform you that, pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of board of directors of

Asset Recovery Branch 276/286 Kilachand Mansion Kalbadevi Main Road, Kalbadevi. Mumbai Mumbai, Maharashtra 400002.Phone No. 9999591823 Mail: kvbl2134@kvbmail.com

# SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) an Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, The Karur Vysya Bank Ltd, the constructive possession of which has been taken by the Authorised Officer of The Karur Vysya Bank Ltd., Securec Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" or 30.11.2022, for recovery of Rs 25.96.503.21 (Rupees Twenty Five Lakhs Ninety Six Thousand Five Hundred Three and Paise Twenty One only) as on 05.11.2022 with interest and expenses thereon from 06.11.2022 due to the Karur Vysya Bank Ltd. Secured Creditor from Borrower **Mr. Santosh Sadashiv Rai,** address at Flat No. B1 Ground Floor, B Wing, Shree Sadan CHS Ltd, Diwanman, Sai Nagar, Vasai West Maharashtra 401202 and also address at 301 Building No. 3, Ram Rahim Park, Sa Nagar, Near ICICI Bank, Bassein Road, Vasai West, Maharashtra 401202. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece and parcel at Residential Flat No. 402, 4th Floor, Wing A of Ronak Residency at Survey No. 7, Hissa No. 2B, Village Mamdapur, Taluka Karjat, Dist. Raigad, Maharashtra 410201, Area adm 665 sq. ftr Built up i.e 61.80 sq. mtrs. Reserve Price : Rs. 21,00,000/-

EMD: Rs. 2,10,000/-

Bid Amount Incremental: Rs. 50,000/-

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in ou Bank's/ Secured Creditor's website i.e. www.kvb.co.in/Property Under Auction also at the web portal https://www.matexauctions.com of the service provider, Mr. Prajo Kadam, Mobile no. – 7305081261, Mail id: mumbaiproperties@matexnet.com.

Statutory 15 days' Notice under Rule 9(1) of the SARFAESI Act, 2002
The borrower/s and guarantor/s are hereby notified to pay the dues as mentione above along with up to date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the Schedule property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date : 10.11.2022

**Authorized Officer** The Karur Vysya Bank Ltd.,



## **G.M.BREWERIES LIMITED**

CIN No.: - L15500MH1981PLC025809

Regd. Off.: Ganesh Niwas, S. Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025.

Website: www.gmbreweries.com Email: investors\_complaints@gmbreweries.com
Tel. No.: 022-24331150/51

NOTICE

Notice is hereby given that, pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, G. M. Breweries Limited is liable to transfer equity shares of those members who have not claimed dividend of the Company for 7 (seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund ('IEPF').

n compliance with the said Rules, the Company has sent individual notices to all the concerned members whose shares are liable to be transferred to IEPF, the full details of such members are made available on the Company's website www.gmbreweries.com Shareholder may note that both the Unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF authority after following the procedure prescribed in rules.

The concerned shareholders, holding shares In physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of original share certificates held by them for the purpose o transfer of shares to IEPF as per the rules and upon such issue, the original share certificates which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholder may further note the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of Issue of duplicate share certificates by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

In case no valid claim in respect of equity shares is received from shareholders lates by 08/01/2023, then Company shall, with a view to complying with the requirements se out in the rules, transfer the shares to IEPF by the due date as per procedure stipulated in the rules. Please note no claim shall be lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPE

In case shareholders have any query on the subject matter, they may contact the registra and transfer agent at Link Intime India Private Limited C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai - 400083, Tel No. 022-49186270, email ld: iepf.share@linkintime.co.in

For G. M. BREWERIES LIMITED

Shilpa Rath Company Secretary **ELANTAS Beck India Ltd.** 

## Read, Office: 147 Mumbai-Pune Road, Pimpri, Pune 411018.

Tel. (020) - 67190606 | Email : Abhijit.Tikekar@altana.com Website : https://www.elantas.com/beck-india NOTICE

(CIN: L24222PN1956PLC134746)

Members are hereby informed that, in compliance with provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and in light of the General Circular No.s14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020 10/2021, 20/2021 and 2/2022 dated 8 April 2020, 13 April 2020, 15 June 2020, 28 September 2020, 31 December 2020, 23 June 2021, 8 December 2021 and 5 May 2022, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has completed the dispatch of Notice via e-mail to the Members whose names along with Email addresses appear on the Register of Members/List of Beneficial Owners as received from the National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) as on 4 November 2022 (cut-off date) and available in the records of the Company's Registrar and Share Transfer Agents (in case of physical shareholding) as on the said cut-off date. The said Members will only be considered eligible for the purposes of exercising their vote through the electronic voting (E-voting) platform provided by the Company. A person who is not a Member as on the cut-off date, should treat this notice for information purposes only.

The Board of Directors has appointed Mr. Prajot Tungare, (M. No. FCS5484), Partner of Prajot Tungare & Associates, Practicing Company Secretaries, Pune, as scrutinizer for conducting the E-voting process in fair and transparent manner.

The Members of the Company are also here by informed and requested to note that:

- 1. Date of completion of dispatch of Notice by e-mail is 9 November 2022. 2. The Business asset out in aforesaid Notice is to be transacted by the Members through
- the E-voting platform only. The Company is providing e-voting platform facilitated by National Securities Depository Limited (NSDL). Members who have not registered their E-mail addresses so far, are requested to
- contact the respective Depository Participant with whom they hold the Demat Account for registration of their E-mail addresses. The Members who are holding the shares in physical form can register their email addresses by contacting Mr. Sandip Pawar/ Mr. Ashok Gupta, Link Intime India Pvt. Ltd., Pune on Telephone No. (020) 26160084 or by sending an email to pune@linkintime.co.in/sandip.pawar@linkintime.co.in Alternately, Members can also update the details by visiting: https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html and following the

procedure mentioned therein

- Date of commencement of E-voting is 12 November 2022 at 9.00 A.M. and the date of conclusion of E-voting is 12 December 2022 at 5.00 P.M. E-voting will not be allowed beyond 5.00 P.M. on 12 December 2022. 5. The notice is available on the website of the Company i.e
- https://www.elantas.com/beck-india/about-us.html and on the website of the NSDL at https://www.evoting.nsdl.com/. 6. The results shall be announced by the Chairman or by any person duly authorized by him on or before two working days after closure of e-voting at the Registered Office of
- the Company and will also be displayed on the Notice Board of the Company at its Registered Office and on the Company's website- https://www.elantas.com/beckindia/about-us.html and on the website of the NSDL at https://www.evoting.nsdl.com/ for three days from the date of declaration. Incase of any query/grievance connected with voting, the Members may contact Mr.
- Swapneel Kuber Dy. Manager, Legal & Secretarial on (020) 67190605 and incase of any query/ grievance connected with e-voting the Members, may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') for Members and remote e-voting user manual for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.comor call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or may contact: Mr. Sandip Pawar/ Mr. Ashok Gupta, Link Intime India Pvt. Ltd., Pune. Email-id: pune@linkintime.co.in/ sandip.pawar@linkintime.co.in, Telephone No. (020)26160084. Members can also contact Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL, to resolve any grievances with regard to remote e-voting by sending email on Email ID: evoting@nsdl.co.in.

Date: 09 November 2022

Place: Pune

For ELANTAS Beck India Limited Abhijit Tikekar Company Secretary

By Order of the Board of Directors

Membership No. ACS 20213

# आंगणेवाडीतील रस्ते विकासासाठी ११ कोटी

# पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती : भराडीदेवी मंदिर परिसराचा कायापालट होणार

#### प्रतिनिधी/मुंबई

कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णय घेतला. तसेच, या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करून सुस्थितीत करण्याच्या कामासाठी रुपये १०.६०

Bank of Maharashtra

कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आंगणेवाडी यामुळे परिसरातील नागरी सुविधा व विकासकामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या परिसराचा कायापालट होणार आहे

सिंधुदुर्ग मंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडीवासीयांना विकासकामांची भेट दिली आहे. आंगणेवाडीमधील सोयीसुविधांसाठी पालक मंत्री चव्हाण यांनी पुढाकार

घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेतला जिल्ह्यातील आंगणेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यांचे आता डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये काळसे कट्टा मालवण बेळणा रस्ता, पोईब रस्ता, कांदळगाव मागवणे मसुरे बांदिवडे आडवली भटवाडी रस्ता, राठीवडे

हिवाळे ओवळीये कसाल ओसरगाव

आज़ादी क अमृत महोत्सव

बालाजी भवन, भाजी मंडी, जुना पनवेल - ४१० २०६, महाराष्ट्र. दूर. क्र.: (०२२) २७४५ २३०६

**मुख्य कार्यालय:** लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ४११००५, महाराष्ट्र.

#### कर्जा सूचना (नियम ८(i) अन्वये स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकारी** म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक ०४.०५.२०२१ रोजी मागणी सचना जारी करून १) श्री. विणांत पुरूषोत्तम डहाके (कर्जदार) आणि सौ. प्रिया विशांत डहाके (सह-कर्जदार) यांना सुचनेत नमुद असलेली रक्कम रु. २,१७,१८,४५९/- (रू दोन करोड सतरा लाख अठरा हजार चारशे एकोणसाठ मात्र) अधिक ३०.११.२०१९ पासून परिणामांसह न लावलेले व्याज एकत्रित सह सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून **६० दिवसांत** उपर्जित/उपर्जित होणारे सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज आणि आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभाराची परतफेड सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** करण्यास सांगितले होते.

येथे वर नमद कर्जदार आणि हमीदार यांनी सदर थकीत रकमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने विशेषत: येथे वर नमद कर्जदार आणि हमीद आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, <mark>न्यायालयाचे आयुक्त यांनी सदर ॲक्टच्या कलम १४ च्या तरतुदींअन्वये</mark> सन्माननीय मुख्य महानगर दंडाधिकारी यांना प्राप्त असलेल्या अधिकारांनुसार खटला क्र. ९५६/एसए/२०२१ मधील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्याद्वारे पारित दिनांक १९.०७.२०२२ रोजीच्या आदेशानुसार येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा ह्या ०५ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रत्यक्ष कब्जा घेतला आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

विशेषत: कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी वरील सदर मिळकतीसह देवघेवीचा व्यवहार करू नरे आणि मिळकर्तीसह केलेला देवघेवीचा कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ महाराष्ट्र**च्या वरील नमद रक्कमेच्या प्रभाराच्या अधीन राहील, तारण मत्तांच्य विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम ८ च्या तरतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन रहिवासी फ्लॅट क्र. बी १७०५, १७वा मजला, गुंडेचा सिम्फनी सीएचएस., न्य लिंक रोड लगत, सी.टी.एस. क्र. ७३७ गाव ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३.

दिनांक : ०५.११.२०२२

ठिकाणः पनवेल, रायगड

सही/ प्राधिकृत अधिकारी आणि सहा. महा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र

#### कँडोर टेक्टेक्स लिमिटेड

(पूर्वीचे नाव चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड) सीआयएन : एल२५२०९एमएच१९८६पीएलसी०४०११९

नोंदणी कार्यालयः ११०, टी.व्ही. इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३० ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	संपलेली तिमाहीसाठी			संपलेले	संपलेले वर्ष	
	३०.०९.२०२२	३०.०६.२०२२	३०.०९.२०२१	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१	39.03.707
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१७४१.१३	३४६५.०६	५८०३.२४	५२०६.१९	৬৬२०.०८	१७५७८.३
कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/ किंवा						
अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) निव्वळ नफा/(तोटा)	६४.७१	(११.०५)	६२.३१	५३.६६	७०.०१	२४३.९
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक						
आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	६४.७१	(११.०५)	६२.३१	५३.६६	७०.०१	२४३.९
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	४१.८३	(১.৬১)	४६.९०	३३.०९	५३.५३	१७४.९
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी						
नफा/ (तोटा)(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न						
(करोत्तर) धरून)	४१.८३	(८.७४)	४६.९०	३३.०९	५३.५३	१७५.९
समभाग भांडवल रु. १०/- प्रत्येक शेअर च्या दर्शनी मूल्य	१६९३.७३	१६९३.७३	१६१३.७३	१६९३.७३	१६१३.७३	१६९३.७
इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	0	0	0	0	0	९४५.३
प्रति भाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींपूर्वी)						
मुलभूत :	0.24	(0.04)	0.29	0.20	0.33	१.०
सौम्यिकृत :	0.24	(0.04)	0.79	0.70	0.33	१.०
प्रति भाग प्राप्ती (अनन्य साधारण बार्बीनंतर)						
मुलभूत :	0.24	(०.०५)	0.29	0.20	۶۶.٥	१.०
सौम्यिकृत :	0.24	(0.04)	0.29	0,20	0.33	१.०

- ) वरील निष्कर्ष ९ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या बैठकीत लेखापरिक्षण समितीने पुनर्विलोकित करून मंडळाच्या मंजुरीकरिता शिफारस केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच्या त्याच तारखेस झालेल्या बैठकीत मंजूर करून अभिलिखित केले.
- कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् ('इंड एएस') सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले संबंधित नियम यानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन, २०१५ चे रेग्युलेशन ३३ व दिनांक ५ जुलै, २०१६ चे सेबी सर्क्युलर यानुसार
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑफ डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेप्यलेशन्स, २०१५ च्या रेप्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस मध्ये सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई आणि एमएसईआय च्या वेबसाईट अनुक्रमे येथे www.bseindia.com आणि www.msei.in यावर उपलब्ध आहे आणि कंपनीची वेबसाईट www.cteii.com वर स्ध्दा उपलब्ध

संचालक मंडळाच्या आदेशाने कँडोर टेक्टेक्स लिमिटेड साठी व्यवस्थापकीय संचालक

ठिकाणः मुंबई दिनांक : ०९.११.२०२२ (डीआयएन- ००१९३०२९)

# डॉनिअर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : डॉनिअर हाऊस, ८ वा मजला, प्लॉट क्रमांक ए ५०, रस्ता क्रमांक १, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३ सीआयएन : L99999MH1987PLC042075 संकेतस्थळ : www.donear.com ई-मेल आयडी : investordonear.com दरध्वनी क्रमांक : ०२२ - ६८३४ ८१०० फॅक्स : ०२२ : ६८३४ ८३१३

३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी

	अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा सारांश								
							रु. लाखांत		
			संपलेली तिमाही		संपलेली	संपलेले वर्ष			
अ.	तपशील	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
क्र.	प्यन्तराय	30-09-7077	३०-०६-२०२२	30-09-7079	30-09-7077	30-09-2029	3 ? - 0 3 - 2022		
१	कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न	२२,७११.२७	१८,०६०.९४	१४,३३३.५०	४०,७७२.२१	२१,६९३. ९०	५८,१७०.४९		
?	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक बाबीं आणि/किंवा विशेष बाबींपूर्व)	१,२४२.८३	९१८.८४	५०४.९५	२,१६१.६७	१४. ९७	<b>३,०३</b> ५.५४		
ş	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता करपूर्व (अपवादात्मक बार्बी आणि/किंवा विशेष बार्बीच्या पश्चात)	१,२४२.८३	९१८.८४	५०४.९५	२,१६१.६७	१४. ९७	<b>३,०३</b> ५.५४		
8	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता करपश्चात (अपवादात्मक बाबीं आणि/किंवा विशेष बाबींच्या पश्चात)	९५२.८१	६५६.६३	३८२.६२	१,६०९.४४	१८. २९	२,२७७.१६		
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ज्यात कालावधीकरिता नफा/(तोटा) करपश्चात) आणि अन्य सर्वंकष उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश आहे.	(२०.६१)	(२०.६१)	(১৬.०)	(४१.२२)	(१.५७)	(८४.४४)		
Ę	पेड अप इक्विटी समभाग भांडवल ज्याचे दर्शनी मूल्य प्रति समभाग रु. २/- इतके आहे	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०. ००	१,०४०.००		
b	राखीव (गेल्यावर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शित करण्यात आलेला रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह वगळून)								
۷	प्रति समभाग अर्जन (ज्याचे दर्शनी मूल्य प्रत्येकी रु २ /- प्रति समभाग इतके आहे)								

सुचना: वरील प्रमाणे नमूद केलेला तपशील हा यांच्याकडे नियम ३३ सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस नियम २०१५ यांचया अनुसार सादर करण्यात आलेल्या विस्तृत वित्तीय निकालांचा सारांश आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी सविस्तर लेखापरीक्षित वित्तीय निकाल स्टॉक एक्स्चेंज यांची संकेतस्थळ www.bseindia.com / www.nseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ www.donear

१.२६

मूलभूत

सौम्यीकृत

दिनांक : ९ नोव्हेंबर २०२२

- वरील प्रमाणे प्रस्तुत करण्यात आलेल्या आलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा अंकेक्षण समितीने आढावा घेतला आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ९ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना मान्यता दिलेली आहे. वैधानिक लेखापरीक्षक यांनी वरील प्रमाणे प्रस्तुत करण्यात आलेल्य निकालांचा मर्यादित आढावा घेतला आहे.
- चालू तिमाहीत कंपनीने ओसीएम फ्लोअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना ३० टक्के समभाग भांडवल सबस्क्राईब केले आहे आपल्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या माध्यमातून आणि कंपनीची स्थापना २४ ऑगस्ट २०२२ रोजी झाली आहे. मात्र कंपनीने पेड अप समभाग भांडवलाची रक्कम रु ३ लाख दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ रोजी हस्तांतरित केली आहे. त्यानुसार एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निकाल या तिमाहीकरिता तयार करण्यात आलेले नव्हते

संचालक मंडळाच्या वतीने सही / -राजेंद्र व्ही अगरवाल

रस्ता, चौके धामापूर रस्ता व कुमामे नांदोस तिरवडे सावरवाड रस्ता या सर्व रस्त्यांचा यामध्ये समावेश असून, या रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी १० कोटी ६० लाखांचा निधी पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला आहे.

आंगणेवाडी

तालुक्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून, तेथील भराडीदेवी हे सुप्रसिध्द दरवर्षी भराडीदेवीच्या यात्रेकरिता मुंबईसह महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे ५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील तारकर्ली व देवबाग येथील समुद्र किनारे व प्रसिध्द सिंधुदुर्ग किल्ला येथे भेट देण्याकरिता ऑक्टोंबर व मे महिन्यांच्या दरम्यान पर्यटकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केलेले हे रस्ते आंगणेवाडीला जाणारे प्रमुख रस्ते असल्याने या रस्त्यांवरुन वाहतूकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात

असते. म्हणूनच सदर रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जीन्नती करण्याचा निर्णय पालक मंत्री चव्हाण यांनी घेतला आहे. तसेच, बिळवस आंगणेवाडी रस्ता हा ४.३०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम सुध्दा आता लवकरच सुरु होणार आहे. तसेच, चौके आमडोस माळगांव मांगवणे आंगणेवाडी रस्ता हा एकूण २२.२०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यामध्ये दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे लवकरच येथील सर्व रस्ते सुसज्ज व दर्जेदार होणार आहेत. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हयातील दोडामार्ग तालुक्यातील कोल्हापूर चंदगड तिल्लारी दोडामार्ग रस्त्यावरील मोठया धोकादायक पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला असून या कामासठी सुमारे २ कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे

#### जाहीर नोटीस

या नोटीसीदारे सर्व जनतेस कळविण्यात येते की. गाव मौजे मर्धा. भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे येथील जिमन मिळकती १) जिचा जुना सर्वे क्र. ६९, नवीन सर्वे क्र. ६२, हिस्सा क्र. ८, क्षेत्र ६११० चौ.मी. पैकी क्षेत्र ५०९.१६ चौ.मी., २) जिचा जुना सर्वे क्र. ५४, नवीन सर्वे क्र. ४७, हिस्सा क्र. ४, क्षेत्र ४४०० चौ.मी. पैकी क्षेत्र ३६६.६६ चौ.मी., ३) जिचा जुना सर्वे क्र. ५४, नवीन सर्वे क्र. ४७, हिस्सा क्र. २, क्षेत्र २०३० चौ.मी. पैकी क्षेत्र १६९.१६ चौ.मी., ४) जिचा जुना सर्वे क्र. ४५, नवीन सर्वे क्र. ६६, हिस्सा क्र. २०, क्षेत्र २८० चौ.मी. पैकी क्षेत्र २३.३३ चौ.मी., ५) जिचा जुना सर्वे क्र. ५२, नवीन सर्वे क्र. ४६, हिस्सा क्र. १०, क्षेत्र १०१० चौ.मी. पैकी क्षेत्र ८४.१६ चौ.मी., ६) जिचा जुना सर्वे क्र. २३४, नवीन सर्वे क्र. ९५, हिस्सा क्र. २, क्षेत्र ६३० चौ.मी. पैकी क्षेत्र ५२.५ चौ.मी., ७) जिचा जुना सर्वे क्र. ५६, नवीन सर्वे क्र. ४९, हिस्सा क्र. ५, क्षेत्र २८३० चौ.मी. पैकी क्षेत्र २३५.८३ चौ.मी., ८) जिचा जुना सर्वे क्र. ५७, नवीन सर्वे क्र. ५०, हिस्सा क्र. ८, क्षेत्र १७४० चौ.मी. पैकी क्षेत्र १४५ चौ.मी., ९) जिचा जुना सर्वे क्र. ४१, नवीन सर्वे क्र. ७६, हिस्सा क्र. २७, क्षेत्र ३३० चौ.मी. पैकी क्षेत्र २७.५ चौ.मी., १०) जिचा जुना सर्वे क्र. ४३, नवीन सर्वे क्र. ७०, हिस्सा क्र. ७, क्षेत्र ४५० चौ.मी. पैकी क्षेत्र ३७.५ चौ.मी., ११) जिचा जुना सर्वे क्र. ५२, नवीन सर्वे क्र. ४६, हिस्सा क्र. ४, क्षेत्र ४८० चौ.मी. पैकी क्षेत्र ४० चौ.मी., तसेच गाव मौजे राई, भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे येथील जमीन मिळकत १२) जिचा जुना सर्वे क्र. १७७, नवीन सर्वे क्र. ८४, हिस्सा क्र. ३२, क्षेत्र ४०० चौ.मी. पैकी क्षेत्र ३३.३३ चौ.मी., १३) जिचा जुना सर्वे क्र. २००, नवीन सर्वे क्र. ८५, हिस्सा क्र. २१, क्षेत्र १५० चौ.मी. पैकी क्षेत्र १२.५ चौ.मी., १४) जिचा जुना सर्वे क्र. ९४, नवीन सर्वे क्र. ३८, हिस्सा क्र. १, क्षेत्र १४२० चौ.मी. पैकी क्षेत्र ११८.३३ चौ.मी., १५) जिचा जुना सर्वे क्र. ७४, नवीन सर्वे क्र. ५८, हिस्सा क्र. १६, क्षेत्र १०१० चौ.मी. पैकी क्षेत्र ८४.१६ चौ.मी., १६) जिचा जुना सर्वे क्र. १२२, नवीन सर्वे क्र. ७७, हिस्सा क्र. १, क्षेत्र १४९० चौ.मी. पैकी क्षेत्र १२४.१६ चौ.मी., १७) जिचा जुना सर्वे क्र. ११८, नवीन सर्वे क्र. ७३, हिस्सा क्र. ३०, क्षेत्र १३१० चौ.मी. पैकी क्षेत्र १०९.१६ चौ.मी., १८) जिचा जुना सर्वे क्र. ८६, नवीन सर्वे क्र. ३९, हिस्सा क्र. १९, क्षेत्र ८१० चौ.मी. पैकी क्षेत्र ६७.५ चौ.मी., आणि गाव मौजे मोर्वा भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे, येथील जमीन मिळकत १९) जिचा जुना सर्वे क्र. ८०, नवीन सर्वे क्र. ४४, हिस्सा क्र. ३, क्षेत्र १३७० चौ.मी. पैकी क्षेत्र ११४.१६ चौ.मी. एवढी जमीन मिळकत १) श्री. बद्रिनाथ यशवंत पाटील, २) श्री. धनेश्वर यशवंत पाटील, ३) श्रीमती दमयंती गोपीनाथ पाटील, ४) श्रीमती द्वारकाबाई ज्ञानेश्वर पाटील, ५) श्री. भगवान ज्ञानेश्वर पाटील, ६) श्री. दिलीप ज्ञानेश्वर पाटील, ७) श्री. किरण ज्ञानेश्वर पाटील, ८) श्रीमती जयवंती दत्तात्रय पाटील, ९) श्रीमती संगिता शशिकांत पाटील, १०) श्रीमती भारती रविंद्र जोशी, ११) श्री. जयवंत जगन्नाथ म्हात्रे, १२) श्री. धर्माजी जगन्नाथ म्हात्रे आणि १३) श्री. हरेश जगन्नाथ म्हात्रे यांच्या सहमालकीची आणि कब्जेवहिवाटीची असून सदर जमीन मिळकतीमधील त्यांचा अविभक्त हिस्सा व अधिकार माझ्या मशिलानी विकत घेण्याचे ठरविले आहे. तरी सदरह मिळकर्तीसदर्भात कोणार्ह व्यक्तीचा वा संस्थेचा कुठल्याही प्रकारचा हक्क, अधिकार, वहिवाट, बक्षीस, कब्जा, बोजा किंवा हितसंबंध असल्यास सदरह नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व लेखी पुराव्यानिशी खालील पत्त्यावर कळवावे अन्यथा आपला काहीही हक्क नाही व तो असल्यास आपण तो सोडला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल याची नोंद घ्यावी.

> ॲड. राजेश ध. पाटील ५४१, मोर्वा गाव, भाईन्दर (प.), ठाणे-४०१ १०१

# रिस्तों की जनार्युजी। Relationship beyond banking

स्पेशलाईज्ड ॲसेटस रिकव्हरी मॅनेजमेंट बांच बँक ऑफ इंडिया इमा., मेझ्झानीन फ्लोअर, ७०/८०, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

फोन क्र. : ०२२-२२६७ १०६६ / २२६७ ३५४९ [नियम ८(१) पहा]

#### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १४.०७.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. शशिकांत रघुनाथ शिंदे (यानंतर कर्जदार असा उल्लेख) यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. १,५७,४५७,४५४.११/-(रूपये एक करोड सत्तावन्न लाख सत्तावन्न हजार चारशे चोपन्न आणि पैसे अकरा मात्र) अधिक ०१.०७.२०२२ पासून प्रयोज्य व्याज आणि इतर प्रभार ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट हल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ०५ नोव्हेंबर, २०२२ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया यांस रु. १,५७,५७,४५४.११/-(रूपये एक करोड सत्तावन्न लाख सत्तावन्न हजार चारशे चोपन्न आणि पैसे अकरा मात्र) अधिक ०१.०७.२०२२

पासून प्रयोज्य व्याज आणि इतर प्रभारच्या अधीन राहील. तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींन्वये कर्जदार आणि हमीदारांचे लक्ष वेधण्यात येते.

स्थावर मिळकतीचे वर्णन श्री. शशिकांत रघुनाथ शिंदे यांच्या नावे प्लॉट क्र. २बी, सेक्टर ३४ए, गाव ओवे, खारघर, तालूका पनवेल, जिल्हा रायगड, नवी मुंबई वर डॉलफिन्स प्राईड नावे ज्ञात रहिवासीत नी कमर्शिअल कॉम्प्लेक्स मध्ये ९ व्या मजल्यावर फ्लॅट क्र. ९०१, मोजमापित ७०७.८३०

उत्तरेला किंवा त्यादिशेने	१५.०० मीटर्स मोठा रोड
दक्षिणेला किंवा त्यादिशेने	प्लॉट क्र. १३ ते १७
पूर्वेला किंवा त्यादिशेने	प्लॉट क्र. २ए
पश्चिमेला किंवा त्यादिशेने	११.०० मीटर्स मोठा रोड

चौ.फू. चटई क्षेत्र (समाविष्ट एफ.बी/डी.बी./टेरेस) आणि सीमाबद्ध पुढीलप्रमाणे:

सही/-प्राधिकृत अधिकारी (बँक ऑफ इंडिया)



# राष्ट्रपतींच्या हस्ते राजश्री पाटील याचा सन्मान

बैंक ऑफ़ इंडिया BOI

स्पेशलाईज्ड ॲसेटस् रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच

बँक ऑफ इंडिया इमा., मेझ्झानीन फ्लोअर, ७०/८०, एम. जी. रोड, फोर्ट,

मुंबई-४०० ००१

फोन क्र. : ०२२-२२६७ १०६६ / २२६७ ३५४९

[नियम ८(१) पहा]

कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी या नात्याने

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक

१४.०७.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. शशिकांत रघुनाथ शिंदे (यानंतर

कर्जदार असा उल्लेख) यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. १,५७,५७,४५४.११/-

(रूपये एक करोड सत्तावन्न लाख सत्तावन्न हजार चारशे चोपन्न आणि पैसे अकरा मात्र) अधिक

०१.०७.२०२२ पासून प्रयोज्य व्याज आणि इतर प्रभार ची परतफेड सदर सुचना प्राप्तीच्या

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि हमीदार

आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन

करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर

करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्यरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की.

सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला

कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया यांस रु. १,५७,५७,४५४.११/-(रूपये एक करोड

सत्तावन्न लाख सत्तावन्न हजार चारशे चोपन्न आणि पैसे अकरा मात्र) अधिक ०१.०७.२०२२

तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या

स्थावर मिलकतीचे वर्णन

श्री. शशिकांत रघुनाथ शिंदे यांच्या नावे प्लॉट क्र. २बी, सेक्टर ३४ए, गाव ओवे, खारघर

तालुका पनवेल, जिल्हा रायगड, नवी मुंबई वर डॉलफिन्स प्राईड नावे ज्ञात रहिवासीत नी

कमर्शिअल कॉम्प्लेक्स मध्ये ९ व्या मजल्यावर फ्लॅट क्र. ९०२, मोजमापित ७५५.३४३

१५.०० मीटर्स मोठा रोड

११.०० मीटर्स मोठा रोड

सही/-

प्राधिकृत अधिकारी

(बँक ऑफ इंडिया)

प्लॉट क्र. १३ ते १७

प्लॉट क्र. २ए

चौ.फू. चटई क्षेत्र (समाविष्ट एफ.बी/डी.बी./टेरेस) आणि सीमाबद्ध पुढीलप्रमाणे:

रुल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये ०५ नोव्हेंबर. २०२२ रोजी घेतला आहे

उप-कलम (८) च्या तरतदींन्वये कर्जदार आणि हमीदारांचे लक्ष वेधण्यात येते

तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

पासन प्रयोज्य व्याज आणि इतर प्रभारच्या अधीन राहील

उत्तरेला किंवा त्यादिशेने

टक्षिणेला किंता त्याटिशेने

पश्चिमेला किंवा त्यादिशेने

दिनांक : ०५.११.२०२२

तिकाण : खारघर

पूर्वेला किंवा त्यादिशेने

#### प्रतिनिधी/जळगाव

आरोग्य क्षेत्राचा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय 'फ्लोरेन्स नाइटिंगेल' पुरस्काराने सन्मानित करण्यात महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. यात जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला सहाय्यक राजश्री तुळशीराम पाटील यांचा समावेश आहे.

वर्ष २०२१ चे राष्ट्रीय 'फ्लोरेन्स नाइटिंगेल' पुरस्कार वितरण सोहळा नुकताच राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते ५० परिचारक व परिचारिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक राजश्री तुळशीराम पाटील या राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आल्या. त्या आरोग्य क्षेत्रात २२ वर्षांपासून कार्यरत आहेत. यांचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये मोठया प्रमाणावर सक्रिय सहभाग असतो. राजश्री पाटील यांना जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मान करण्यात आले

प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष २०२१ असून एकूण ५० परिचारिकांना राष्ट्रीय 'फ्लोरेन्स नाइटिंगेल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रुपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार १९७३ पासून देण्यात येत आहे.

## मुलाला ढार मारण्याची धंमकी देत उकळली ५ लाखांची खंडणी

गोंदिया: मुलाचे अपहरण करून 'पाच लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलाला ठार करू' अशी धमकी देत वडिलांकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेण्यात आली. याची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलिसांत करताच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना नागपूर येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील किरणापुर तालुक्यातील ग्राम भानेगाव इथं राहणारे गौरव संतोष बेदरे यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा लहान भाऊ आणि त्याचे चार मित्र सेल्सटॅक्स कॉलनी इथं भाड्याच्या खोलीत राहतात. तर काही आरोपींनी रुममध्ये येऊन त्यांना मारहाण केली. व त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या विडलांनाकडून ५ लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलास ठार करू, अशी फोनवरून धमकी दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बेदरे कुटुंबीय हादरून गेलं. त्यांनी कसे बसे पैसे गोळा करून आरोपींना दिले. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर गौरव बेदरे यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भादंविच्या कलम ३६४ (अ), ३८६, ४५२, ३४२, ३२७, ३२३ अन्वये गुन्हा

## शिरगाव येथील बोगस डॉक्टरवर गुन्हा

कराड : कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना शिरगाव येथे वैद्यकीय उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर भुईंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित बोगस डॉक्टरला नोटीस बजावली आहे. महेश नामदेव शिंदे (वय ४५, रा.शिरगाव, ता. वाई) असे संबंधिताचे नाव आहे. महेश शिंदे याने शिरगावातील सरुबाई मानसिंग भोसले यांना त्यांच्या राहत्या घरी सलाईनमधुन इंजेक्शन दिले होते.

#### जाहीर सूचना

जाहीर सूचनातमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील फ्लॅट क्रे. १०, १ला मजला एकता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. . प्लॉट क्र. १६०, लक्ष्मीबाई केळकर मार्ग, सायन (पर्व), मंबई - ४०० ०२२ (फ्लॅट) चे मालक १ ती. विजया भिमशी गोसर, २) श्री. परेश भीमशी गोसर यांच्याकडून वरील संदर फ्लॅटच्या संदर्भातील त्यांचे मूळ शेअर प्रमाणपत्र आणि इतर मूळ दस्तावेज त्यांच्या वरील नमूद सायन पत्त्यावरून हरवले/ गहाळ झाले आहेत आणि त्यांना सदर बाब ऑगस्ट. . २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात समजली.जर कोणत्याही व्यक्तींना सदर फ्लॅटच्या संदर्भातील वरील मदर मुळ शेअर प्रमाणपूर आणि दुतर कागृहपूर्व सापडल्यास तशा संबंधित व्यक्तींना सदर प्रमाणपत्र आणि दस्तावेज खालील नमूद पत्त्यावर सदर जाहीर सचनेच्या जारीपासन १५ (पंधरा) दिवसांच्या आत परत करावेत, असे सूचित करण्यात येत आहेजर कोणाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर सोसायटीला प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या गरीसाठी पढील प्रक्रिया करण्याचे ठिकाण: मुंबई, दिनांक: १० नोव्हेंबर, २०२२

सही/- (सागर ए. शाहानी) बी.एलएस, एलएल.बी, एलएलएम वकील, भारताचे सर्वोच्च न्यायालय, पत्ता : १/ए शीव रतन, रोड क्र. २, ४५ सायन (पूर्व), मुंबई-४०० ०२२. मोबाईल क्र. : ०९८२०००८२१० ई-मेल : shahanilawchambers@gmail.com

## जाहीर नोटिस

ो. बिके लिकर्स प्रा. लि., नमुना एफ. एल. II अनु. क्र. २०५ व त्यास सलंग्न असलेली नमुना सी.एल.एफ.एल. टिओडी III अनु. क्र. १४२ (देशी-विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती) पत्ता:- कृष्णा पॅलेस बिर्ल्डिंग, एन. एस. रोड, भरुचा मार्ग, नाना चौक, मुंबई या अनुज्ञप्तीमधुन ांचालक श्रीमती. फिरोझा मेहरनोश इरानी व श्रीमती. महाराख होशंग इरानी यांचे नाव कमी करू नंचालक श्री. मालकम मेहरनोश इरानी, श्री. प्रमोद हिरानंद दोडेजा, श्री. सुंदर पोहमल कारीरा व श्रीमती जान्हवी प्रमोद दोडेजा यांचे नाव संचालक म्हणन समाविष्ट करून मिळणेबाबत अनज्ञप्तीचे संचालक ासेच प्रस्तावित संचालक यांनी दिनांक १ ऑगस्ट, २०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी (राज्य) उत्पादन गुल्क विभाग), मुंबई शहर यांना विनंती अर्ज केला आहे, तरी याबाबत कोणास काही हरकत / आक्षेप . असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून १५ दिवसाच्या आत 'अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुने जकात घर, तळ मजला, फोर्ट, मुंबई - 23" या त्यावर पाठवावी. जर वरील मुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर अनुज्ञप्तीमधुन . संचालक श्रीमती, फिरोझा मेहरनोश इरानी व श्रीमती, महाराख होशंग इरानी यांचे नाव कमी करून संचालक श्री. मालकम मेहरनोश इरानी, श्री. प्रमोद हिरानंद दोडेजा, श्री. सुंदर पोह्मल कारीरा व श्रीमती. जान्हवी प्रमोद दोडेजा यांचे नाव संचालक म्हणून समाविष्ट करण्यात येईल.

जिल्हाधिकारी, मंबई शहर करीता



दिनांक : ०४.११.२०२२

ठिकाण: मुंबई

फणस वाडी, आत्माराम मर्चंट रोड, भुलेश्वर , मुंबई-४००००२

#### कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सेंट्रल बँक ऑफ इंडिया भुलेश्वर, लालमणी इमारत २५/३१, डॉ. ए.एम रोड मुंबई ४००००२ चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०१.०७.२०२२ रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. गोपाल क्रिएशन, प्रोप्रा. सौ. सुमन तिब्रेवाल आणि सौ. सुमन तिब्रेवाल/ श्री. राजेश तिब्रेवाल यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. ५६७०१६१.०० (रुपये छपन्न लाख सत्तर हजार एकशे एकसष्ट मात्र) सह वरील सदर रकमेवर सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास वरील कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२च्या नियम ९ अन्वये या ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी घेतला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंटल बँक ऑफ इंडिया, भुलेश्वर शाखा यांस रक्कम रु. ५६७०१६१.०० (रुपये छपन्न लाख सत्तर हजार एकशे एकसष्ट मात्र) सह वरील सदर रकमेवर सांपार्श्विक दराने पढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभाराच्या भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र.४०२, ४ था मजला, तुलसी इमारत, साई तुलसी व्हिला सीएचएस लि., स क्र. ७८, हिस्सा क्र. ११, गाव माजिवाडा, ठाणे (प) ४००६०१.

सही/ (प्राधिकृत अधिकारी) सेंटल बँक ऑफ इंडिया

#### जाहीर सूचना तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की,

पालन रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड, त्यांच्य कार्यालय येथे ३०३, गगनगीरी कॉम्प्लेक्स, ३रा मजला, भारत को-ऑप. बँक (मृंबई) लिमिटेडच्या वर, आंबेडकर गार्डनजवळ, १८ वा रस्ता, चेंबूर (पूर्व), मुंबई-४०० ०७१, हे क्षेत्रफळ मोजमापित ७३९.३× चौ. मी समाविष्टित असलेले याखाली परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे विवरणीत मिळकत. ज्यामध्ये मीठागार रोड 'एकता' को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड दिनांक . १९/०२/१९९९ रोजीचा विक्रीची करारा मार्फत बिल्डिंग क्र. २२ चे मालक आणि दिनांक १९/०२/१९९९ रोजीचा भाडेपट्टेच्या करारा मार्फत भाडेपट्टाधारक आहे, आणि त्यासह सदर सोसायटीच्या मालकीचे आणि ताब्यात असलेले निवडक क्षेत्र मोजमापित १७४.५३ चौ. मी. आणि आरजी क्षेत्र मोजमापित २८२.६२ चौ. मी. जागा विकास/पूर्नविकास करण्यास इच्छुक आहे. सर्व व्यक्ति/तींस सदर विकास/पूर्नविकसाच्या संदर्भात कोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी अशा दावा/आक्षेपच्या पृष्ठचर्थ त्यासंबंधी दस्तावेजी पुरावासह प्रसिध्दिच्या तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत शांतीदूत, तळ मजला, सुभाष रोड, मद्रासी राम मंदिर समोर, विले पार्ले (प्), मुंबई ४०० ०५७ येथे त्यांच्या कार्यालयात निम्नस्वाक्षरीकाराकडे लेखी सदर कळविणे यादारे विनंती आहे, अन्यथा दावे/आक्षेप नसल्याचे आणि/किंवा सदर सोडून दिल्याचे/त्यागित केल्याचे गहित धरले जाईल

#### वरील संदर्भित परिशिष्ट

शहर सर्व्हे क्र. १०७० (भाग), गाव मुलुंड, मुंबई उपनगर जिल्हा संलग्नित सर्व्हें क्र. ९४ आणि ९६ धारक भाडेपट्टा धारक जमीन, सह निवडक क्षेत्र मोजमापित १७४.५३ चौ. मी. आणि आरजी क्षेत्र मोजमापित २८२.६२ चौ. मी., सह मीठागार रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई - ४०० ०८१ येथे स्थित, असलेल्या आणि वसलेल्या एक बहु मजला रचना असलेले बिल्डिंग क्र. २२ चें मालकीहक, चे ते सर्व भाग किंवा विभाग, आणि पुढील प्रमाणे सीमाबध्द :

. पश्चिमेकडे किंवा त्या दिशेने : खुली जागा आणि ४४'-००'' रुंद रस्ता द्वारे, दक्षिणेकडे किंवा त्या दिशेने : ९०'-०'' रुंद डी.

पी. रस्ता द्वारे, उत्तरेकडे किंवा त्या दिशेने : बिल्डिंग क्र. ३ द्वारे पर्वेकडे किंवा त्या दिशेने : ३०'-००'' रूंद रस्ता

दिनांकित सदर १० नोव्हेंबर, २०२२

साकलीकर असोसिएटस सही/ अमित के. साकलीकर

४.३८

दिनांक : ०५.११.२०२२